

KEYNOTE

Ref # Key26/Stock Exchange Let/Sk (18)

June 5, 2026

The Manager
BSE Limited,
Listing Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001
Scrip Code: 512597

The Manager
National Stock Exchange of India Ltd.
Listing Department,
Exchange Plaza, C-1, Block - G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400 051
Symbol: KEYFINSERV

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper regarding transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Pursuant to Regulation 47 of the SEBI LODR Regulations, 2015, we hereby enclosed copies of newspaper advertisement with regards to transfer of Equity Shares of the company to Investor Education and Protection Fund Authority (IEPFA) Account, published on 3rd June, 2026 in the "Free Press Journal" and "Navshakti", in accordance with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.

Kindly take the same on your record and acknowledge.

Yours faithfully,

For **Keynote Financial Services Limited**

Simran Kashela
Company Secretary and Compliance Officer

Encl: As Above

Keynote Financial Services Limited

The Ruby, 9th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai 400028
Tel : 91 22 6826 6000 Fax : 91 22 6826 6088 Email : info@keynoteindia.net Website www.keynoteindia.net
CIN - L67120MH1993PLC072407

PHYSICAL POSSESSION NOTICE

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd, Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 Plot No. B3, WFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane (West) - 400604.

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice (Rs)	Name of Branch
1.	Rohit Sharad Kasale / Vandana Sharad Kasale / Sharad Kanu Kasale / TBVRR00006747735 / TBVRR00006715650	Flat No. 202, Trimurti Apartment, B Wing, Manvelpada Road Survey No.177, Hissa No. 5, Situated At Village Viratalka-Vasai, District- Palghar Thane- 401305/ 30th May 26	September 09, 2025 Rs. 26,72,741.00/-	Thane
2.	Rahul Shivalvi Malvi & Kamaladevi Shivalvi Malvi / TBVRR00007155886 / TBVRR00007094332	Flat No. 602, 6th Floor, Building No. 3, Parmar Tiara Palace, Survey No. 20, Hissa No. 3, Opposite Parmar Industrial Mall, Village- Gokhivare, Vasai East Palghar- 401208 / 30th May 26	September 09, 2025 Rs. 36,77,453.30/-	Palghar
3.	Meer Matuallah & Ahaletara Meer / LBUM00005806756	Flat No. 702, 7th Floor, A Wing, "Hill Side A Wing", Survey No. 175, Plot No. 19, Nerai, Village Mandapur, Tal- Karjat, Raigad - 410101/ 29th May 26	August 05, 2024 Rs. 21,50,827.84/-	Raigad
4.	Nazim Ali Saheb Ali Siddiqui Jamirunnisha Nazim Ali Siddiqui / TBKLY00006321275	Flat No. G-1, Ground Floor, Krishna Plaza, Dilkar College Road, Survey No. 169, Plot No. 38, Village Mandapur, Karjat, Raigad- 410201/ 29th May 26	September 10, 2024 Rs. 20,62,295.24/-	Raigad
5.	Kaushik Hanmant Kadam & Sushila Hanmant Kadam / LBVRR00007180351 / TBVRR00007121263	Flat No. 805, 8th, Floor, B Wing, Marvel Heights, Building No. 1, Survey No. 622/1, Vasai Road East, Palghar, Sector No. 2, Maharashtra, Palghar- 401208 / 30th May 26	July 10, 2025 Rs. 28,47,368.38/-	Palghar
6.	Ganesh Ramashankar Yadav & Ramshankar Yadav / TBHH00007178311 / TBVRR00007207240	Flat Bearing No. 303, Building No. 6, Building Named As Renuka Complex, third Floor, Building No. 6, Survey No. 24(A) And 24(D), Village Patshal District Palghar Palghar - 401504 / 29th May 26	November 25, 2025 Rs. 17,97,653.30/-	Palghar
7.	Ravi Tirathrao Singh/ Renu Tirathrao Singh/ TBMM00006475389 / TBMM00006475393	Flat No. A/701, 7th Floor, A Wing, "Kavya Residency", Ghodbunder Road, Survey No. 39/4, 40/1B, 41/(1+3) & 41/2, Kasarvadavali, Village Borivade, Thane West, Thane - 400615./ 30th May 26	May 06, 2024 Rs. 42,14,273.00/-	Thane

The above-mentioned borrower(s)/guarantor(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: June 03, 2026
Place: Thane & Palghar & Raigad

Sincerely Authorised Officer,
For ICICI Bank Ltd.

KEYNOTE

KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED
Regd. Office: The Ruby, 9th floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028
Tel: 022-68266000 Fax: 022-68266088
Email: info@keynoteindia.net Website: www.keynoteindia.net
CIN: L67120MH1993PLC072407

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

This Notice is published pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and subsequent amendment thereto.

The Rules contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been encashed or claimed by the shareholders for last seven years or more in the name of Investor Education and Protection Fund Authority ("IEPF") Account.

Accordingly, Shares of those Shareholders who have not encashed or claimed their dividend for seven consecutive years from 2018-2019 will be transferred to the Demat Account of IEPF Authority. Adhering to the various requirements set out in the Rules, the Company shall communicate individually to the concerned shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF Authority Account. The Company has uploaded the details of such shareholders and shares due for transfer to the Demat Account of IEPF Authority on its website at www.keynoteindia.net.

In case the dividend is not claimed by the concerned shareholder(s) by 20th September 2026 necessary steps will be initiated by the Company to transfer the shares held by the concerned shareholder(s) to IEPF Authority without further notice as per the procedure set out in the Rules.

The concerned shareholders may note that original share certificates which stand registered in their name will automatically stand cancelled and deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall deemed to be an adequate notice in respect of issue of New Share Certificate(s) by the Company for the purpose of transfer of Shares to the Demat Account of IEPF Authority pursuant to Rules.

The concerned shareholders may note that upon such transfer, both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority, after following the procedure prescribed under the Rules.

For further information, concerned shareholders may contact our Registrar and Transfer Agent M/s. MUFJ Intime India Private Limited; Unit: Keynote Financial Services Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Tel. No. (022) 49186270, Email: iepf.shares@linkintime.co.in.

For Keynote Financial Services Limited
Sd/-
Vineet Suchanti
Managing Director
(DIN: 00004031)

Place: Mumbai
Date: 2nd June 2026

PUBLIC NOTICE

The Public are hereby informed at large that my clients Mr. Aslam Alaladkhan Malik and Mr. Malik Sarfarazuddin Alaladkhanj are the Lessees cum owners of the property mentioned in the Schedule hereinbelow having undivided right, title and interest in the said property.

It is hereby being brought to the notice of the General Public that the said property forms part of the subject matter of Suit No. 245 of 2023 pending before the High Court of Judicature at Bombay.

The Public are hereby informed that my client has filed a Lis Pendens in respect of the said property with the Office of the Sub-Registrar, Andheri No. 4, Mumbai Suburban District, Bandra, BDR-15 under Serial No. 13221/2024 and thereby no transaction in respect of the Suit Property can be transferred, alienated or otherwise dealt with, without the express consent of my clients in writing.

The Public are hereby notified that any person or persons transacting, negotiating or otherwise dealing with the property hereinbelow mentioned, without the express consent of my clients in writing, shall do so purely at their own cost and consequence and shall bear the risk of civil and criminal action in doing so.

SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of land or ground bearing Plot No. 3, C.T.S. No. B/593/3 (Old Survey No. 321). Situated at Hill Road, Bandra, Mumbai admeasuring about 765 sq. Yards equivalent to 632.8 sq. Mts. And on which was built the building known as "Gulnar".

Place: Mumbai
Date: 3rd June, 2026

IVOR PETER D'CRUZ
Advocate, High Court, Bombay
"Prospect Chambers Annex",
Room No. 41, Third Floor,
Pitha Street, Fort, Mumbai 400 001.
Mob No. 9820255976
Email: stephd.dcruz@gmail.com

Form No. 3
(See Regulation-13 (1)(a))

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703.
Case No.: OA/182/2025

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

Canara Bank Vs Harsha Panchal

To,
(1) Harsha Panchal D/W/S/O-Ajay Flat no. B/402, Om Siddhi CHS Ltd. Plot No. 9, Sector No. 8, Charkop, Kandivali(W), Mumbai- 400067 Mumbai (Suburban), MAHARASHTRA-400067

SUMMONS

WHEREAS, OA/182/2025 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar on 16/04/2025.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. **30,39,843.72/-** (application along with copies of documents etc. annexed) and (ii) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:-

(i) To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be granted;

(ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;

(iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;

(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

(v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 11/06/2026 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 27/05/2026.

Sd/-
Registrar D.R.T. III, Mumbai

HDFC BANK LTD.

Branch Address: HDFC House, Sharanpur Link Road, Nasik-422005
CIN L65920MH1994PLC080618 Website: www.hdfcbank.com

E-AUCTION SALE NOTICE (Sale through E bidding only)

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) indicated in Column (A) that the below described immovable property(ies) described in Column (C) mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical possession of which has been taken as described in column (D) by the Authorised Officer of HDFC Bank Limited Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" as per the details mentioned below :

Notice is hereby given to Borrower/Mortgagor(s)/legal heirs, legal representatives (whether known or unknown), executor(s), administrator(s), successor(s) and assign(s) of the respective Borrower(s)/Mortgagor(s) (since deceased), as the case may be, indicated in Column (A) under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules 2002.

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in [HDFC Bank Limited Secured Creditor's website i.e., www.HDFCBANK.COM](http://www.HDFCBANK.COM).

Sr. No.	Name(s) of Borrower(s)/Mortgagor(s)/Guarantor(s)/Legal Heirs and Legal Representatives (whether known or unknown) Executor(s), Administrator(s), Successor(s) and Assign(s) of the respective Borrower(s)/Mortgagor(s) (since deceased), as the case may be.	Outstanding Dues to be recovered (Secured Debt) (Rs.)	Description of the immovable property/Secured Asset. (1 Sq.Mtr. is equivalent to 10.76 Sq.Ft)	i) Reserve Price (Rs.) / ii) Earnest Money Deposit (Rs.) / iii) Type of Possession	Bid Incremental Rate	Date(s) and Time of Inspection	Last Date of Submission of Bids	Date(s) and Time(s) of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)	(H)	(I)
1.	Mrs.Patekar Nirmala Prakash (Borrower) Mr.Patekar Prakash Bhivaji (Co Borrower)	Rs.9,63,669/- as on 30/09/2024*	Flat No.F3, on 1 st Floor, Saishradha Apartment, S.No.41/1B Part 1/4/1 and S.No.41/1B 1/4(P1), CTS 1968, Final Plot No.95/85A/1, Town Planning Scheme No.4, Saraswati Colony, Mauje Shirampur, Tal.Shirampur & Dist. Ahmednagar-413709. (Admeasuring Built Up Area 53.34 Sq. Mtrs)	1) Rs. 12,25,000/- 2) Rs. 1,22,500/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 10.00 am to 10.30 am
2.	Late Smt More Mangala Waman Through Her All Known And Unknown Legal Heirs 1) Mrs.Suman Waman More 2) Mr. Samir Dipak More	Rs.18,91,891/- as on 31/05/2022*	Flat No. 203, 2 nd Floor, Satlok Heights, Survey No. 259/1/2/2, Plot No. 27, Amrutdhani, Opp Balli Nagar, Dattatraya Nagar, Village Nashik City, Taluka & District Nashik - 422003. (Admeasuring Carpet Area 66.43 Sq.Mtrs)	1) Rs. 26,50,000/- 2) Rs. 2,65,000/- 3) Physical	Rs.20,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 10.30 am to 11.00 am
3.	Mr.Jadhav Umesh Dilprao (Borrower) Mrs.Suryawanshi Damini Muralidhar (Co Borrower)	Rs.23,32,528/- as on 31/07/2021*	Row House/Unit No.1, Soham Row Houses, Plot No.7, Gut No.55/2, Nivrutti Nagar, Raut Mala, Behind Hotel Jatra, Adgoan Shiwari, Nashik-422003. (Admeasuring North Side Half Portion Plot Area 46.80 Sq.Mtrs. upon which constructed Carpet Area 53.99 Sq.Mtrs.)	1) Rs. 27,33,750/- 2) Rs. 2,73,375/- 3) Physical	Rs.20,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 11.00 am to 11.30 am
4.	Mr.Umarwal Motilal Sai (Borrower) Mrs.Umarwal Chandrakor Motilal (Co Borrower) M/s.Shree Sai Associates (Co Borrower)	Rs.9,58,050/- as on 30/09/2022*	Flat No.B-10, 2 nd Floor, B-Wing, Kasturiganth Co-Op Hsg.Soc.Ltd. Nashik, Plot No.99 & 100, S.No.266/A/1/99, Village Mhasrul Shiwari, Tal. & Dist.Nashik-422004. (Admeasuring Carpet Area 33.85 Sq.Mtrs, Built Up Area 40.61 Sq.Mtrs)	1) Rs. 12,38,490/- 2) Rs. 1,23,849/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 11.30 am to 12.00 pm
5.	Mr.Kamora Bhagwan Ramchand (Borrower) Mrs.Kamora Seema Bhagwan (Co Borrower) M/s.Shri Matoshri Traders (Co Borrower)	Rs.17,25,089/- as on 31/05/2024*	Gala/Shop No.G/19, G/20, G/21, G/12, Lower Floor, "Bafna Shopping Complex" (Old Name Sant Dagamharji Shopping Complex), Plot No.79, 80, & 81, S.No.166/1, Vimal Vihar, Agrasen Chowk, Korit Road, Nandurbar, Tal. & Dist. Nandurbar-425412. (Admeasuring Area for G/19-12.74 Sq. Mtrs, G/20-12.74 Sq.Mtrs, G/21-12.74 Sq.Mtrs, G/12-13.40 Sq.Mtrs, Total Admeasuring Area 51.62 Sq. Mtrs)	1) Rs. 20,50,000/- 2) Rs. 2,05,000/- 3) Physical	Rs.20,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 12.00 pm to 12.30 pm
6.	Mr.Mehta Chirag Umesh (Borrower) Mrs.Mehta Rakhi Umesh (Co Borrower)	Rs.19,11,064/- as on 30/04/2025*	Flat No.1, on 1 st Floor, Maharaja Palace Apartment, Plot No.7+1, S.No.33/14+15+16/1/1/2 (Old S.No.33/14+15+16/1/1+33/14+15+16/1/2), Sharad Pingale Nagar, Behind Meherbaba Temple, Peth Road, Mauje Makhmalabad, Taluka & District Nashik-422004. (Total Admeasuring Area 63.17 Sq.Mtrs, Carpet Area 43.07 Sq.Mtrs.)	1) Rs. 19,27,800/- 2) Rs. 1,92,780/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 12.30 pm to 01.00 pm
7.	Mr.Deokar Nitin Hari (Borrower) Mrs.Deokar Yogita Nitin (Co Borrower)	Rs.17,47,609/- as on 31/08/2024*	Flat No.106, on 1 st Floor, Prathamshree Park (Wing B), Plot No.2+3+5, S.No.50/1B+1C, Shanti Nagar, Near Bharat Gas Godown, Makhmalbad Shiwari, Panchavati, Tal. & Dist. Nashik-422003. (Admeasuring Carpet Area 31.89 Sq. Mtrs + Open Balcony Area 6.09 Sq. Mtrs + Open Terrace Area 4.26 Sq. Mtrs)	1) Rs. 16,15,000/- 2) Rs. 1,61,500/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 01.00 pm to 01.30 pm
8.	Mr.Sathe Sundeep George (Borrower) Mrs.Sathe Mrinalini Sundeep (Co Borrower)	Rs.65,74,021/- as on 31/08/2025*	Shop No.14, on Ground Floor, Shreyash Arcade, S.No.360/2 and 430(2), Rest Camp Road, Opp Devimandir, Devlali Camp, Village Bhagur Deolali Contonment Taluka & District Nashik-422401. (Admeasuring Built Up Area 118.67 Sq. Mtrs.+ Inclusive as under)	1) Rs. 61,21,980/- 2) Rs. 6,12,198/- 3) Physical	Rs.20,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 01.30 pm to 02.00 pm
9.	Mr.Labade Ritesh Baliram (Borrower) Mrs.Labade Manisha Ritesh (Co Borrower) M/s.Mann Enterprises (Co Borrower)	Rs.11,00,022/- as on 29/02/2020*	Flat No-16, Floor-4, Vaishnavi Apartment, Plot No. 4, S No 149/1d, Vivekanand Nagar, 100 Feet Road, Pimpriala Shiwari, Jalgaon - 425001 (AdMEASURING Built Up Area 32.455 Sq. Mtrs + Admeasuring 23.18 Sq. Mtrs Area In Undivided Share In Plot)	1) Rs. 8,00,000/- 2) Rs. 80,000/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 02.00 pm to 02.30 pm
10.	Mr.Raikwad Ajit Madhav (Borrower) Mrs.Raikwad Aparna Ajit (Borrower)	Rs.17,77,617/- as on 31/01/2024*	Row Bungalow No.5A, South Side on Plot No. 28 to 34/5, Shreyash Park Row Bungalow, Grampanchayat Miklat No.5001, S.No.246/1, Behind Madhav Baug, Alamgir, Mauje Bhingar, Tal.Ahmednagar, Dist.Ahmednagar-414001 (Admeasuring Plot Area 68.80 Sq. Mtrs, Ground Floor Built Up Area 36.60 Sq. Mtrs, First Floor Built Up Area 36.60 Sq. Mtrs, Total Built Up Area 73.20 Sq. Mtrs)	1) Rs. 15,85,000/- 2) Rs. 1,58,500/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 02.30 pm to 03.00 pm
11.	Mr.Gavali Sonu Kashiram (Borrower) Mrs.Gavali Tara Sonu (Co Borrower)	Rs.25,11,622/- as on 30/06/2024*	Flat No.01, On Ground Floor, Janki Pride Apartment, Plot No.54, S.No.265/1-3/54, Sambahji Nagar, Wadhne Colony, Mauje Mhasrul, Taluka & District Nashik-422004. (Admeasuring Built Up Area 620 Sq.Ft. & Garden Area 480 Sq.Ft., Total Area 1100.00 Sq.Ft. i.e.102.23 Sq Mtrs)	1) Rs. 18,75,000/- 2) Rs. 1,87,500/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 03.00 pm to 03.30 pm
12.	Mr.Gore Prasad Chandrakant (Borrower) Mrs.Gore Surekha Chandrakant (Co Borrower)	Rs.12,65,186/- as on 30/06/2024*	Flat No.502, on 5th Floor, Adesh Heights Phase-8, Plot No.6, S.No.214/B, Near Ganpati Mandir, Doodhsagar Society, Mauje Kedgaon, Tal & Dist Ahmednagar-414001 (Admeasuring Carpet Area 31.75 Sq. Mtrs, Built Up Area 39.889 Sq. Mtrs, Saleable Area 39.889 Sq. Mtrs)	1) Rs. 11,00,000/- 2) Rs. 1,10,000/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 03.30 pm to 04.00 pm
13.	Mr.Pangare Deepak Arvind (Borrower)	Rs.16,86,532/- as on 31/01/2024*	Flat No.01, on 1st Floor, Ratan Villa, Plot No.73, S.No.60/3A, Dhruva Nagar, Motiwala College Road, Mauje Gangapur, Tal. & Dist. Nashik-422005. (Admeasuring Built Up Area 63.32 Sq.Mtrs.)	1) Rs. 14,00,000/- 2) Rs. 1,40,000/- 3) Physical	Rs.10,000/-	16/06/2026 (11.00 am to 4.00 pm)	17/06/2026 (upto 5 p.m.)	19/06/2026 between 04.00 pm to 04.30 pm

TERM AND CONDITION: The Sale shall be subject to the Term & Condition prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further 1. The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS". 2. The particulars of Secured Assets Specified in the Schedule here in above have been stated to the best of the information of the Authorised officer, but the Authorised officer shall not be answerable for any error, misstatement or omission on the proclamation. 3.The Sale will be done by the undersigned through E-auction platform provide at the Website: <http://assets.matexauctions.com>. 4. For details terms and condition of the sale, please refer www.hdfcbank.com. 5. All statutory dues/attendat charges /other dues including registration charges, stamp duty, Tax/Any Authority charges etc. shall have to be done by the purchaser and Authorised Officer or the bank shall not be responsible for any charges, lies in encumbrance are any other dues to govt. or anyone else in respect of property (e- auctioned) not known to the bank the intending bidder is advised to make there on independent inquiries regarding the encumbrance on the property including statutory liabilities, arrears of property tax, electricity dues etc.

Matex Technologies Pvt. Ltd., would be assisting the Authorized officer in conducting the auction through an E-Bidding process. For any assistance related to inspection of the property or for obtaining the bid document and for any other queries, please get in touch with the client service delivery (CSD) department of Matex Technologies Pvt. Ltd., through Mr. Vijay Kumar.J +91-7305081260, +91-7200538774, E-mail id: solutions@matexnet.com or Authorized officer, HDFC Ltd. 1) Mr. Pratik Vyas Mob. 9822910308 E-mail:pratik.vyas1@hdfc.bank.in, 2) Mr Devidas Ghadge, Mob. 7058654159 E-mail: devidas.ghadge@hdfc.bank.in

The bid Document can be collected/ obtained from the Authorized officer of **HDFC Bank Limited** of below mentioned office addresses or directly from **Matex Technologies Pvt. Ltd.**

Place : Nashik/Jalgaon/Dhule/Nandurbar/Ahilyanagar
Date : 03/06/2026

For **HDFC BANK LTD.**
Sd/-
Authorised Officer

POSSESSION NOTICE

Whereas, the authorized officer of **Jana Small Finance Bank Limited** under the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrower(s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the date of receipt of the said notices, along with future interest as applicable incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

Sr. No.	Loan No.	Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on	Date/ Time & Type of Possession
1	45649630000481 45649410000060	1. Ranjana Baban Panire (Borrower) 2. Baban Ganapati Panire (Co-Borrower) 3. Ajit Baban Panire (Co-Borrower)	17.03.2026 Rs. 5,83,777.46/- (Rupees Five Lakhs Eighty Three Thousand Seven Hundred Seventy Seven And Forty Six Paise Only) As Of 10.03.2026	Date: 01.06.2026 Time: 01:05 P.M.
2	51880530000113	1. Tahirushen Ibrahim Patel (Borrower) 2. Shahjat Tahirushen Patel (Co-Borrower)	24.03.2026 Rs. 2,49,713.76/- (Rupees Two Lakhs Forty Nine Thousand Seven Hundred Thirteen And Seventy Six Paise Only) As Of 22.03.2026	Date: 01-06-2026 Time: 03:05 P.M.

Description of the Property: All That Piece And Parcel Of The Immovable Property Being Land Admeasuring 0.0125 Hectare R. Being And Situate At Gut No. 1087, House No 5212, Kodoli, Tq - Panhala, Dist - Kolhapur - 416114. On Or Towards - **Towards East By:** Property Of Tatyasaheb Kore Warana Co-Operative Sugar Factory, Warananagar, Towards West By: Property Of Baban Dagdu Patil, Towards South By: Property Of Shyamrao Yashwant Kekare, Towards North By: Inetnal Road.

Description of the Property: All That Piece And Parcel Of City Survey No 79, Grampanchayat Miklat No 239, Having Land Area 35.75 Sq Mtr., Alongwith House Construction Admeasuring Area 33.45 Sq Mtr., I.E. 360 Sq Ft. At Post : Dudhara, Tal : Walwa, Dist : Sangli - 415313. On Or Towards - **Towards East By:** Prakash Kisan Sarade Miklat Having Cts No : 77, Towards West By: Dattatray Gopal Pawar Miklat Having Cts No : 77, Towards South By: Road, Towards North By: Arju Kisan Sarade Miklat.

Whereas the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s)/ Mortgagor(s) mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrower(s) mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of **Jana Small Finance Bank Limited** has taken **Symbolic possession** of the properties/ secured assets described herein above in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s)/ Mortgagor(s) mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties/ Secured assets will be subject to the charge of **Jana Small Finance Bank Limited**.

Place: Maharashtra
Date: 02.06.2026
Sd/- Authorised Officer,
For Jana Small Finance Bank Limited

JANA SMALL FINANCE BANK (A Scheduled Commercial Bank)
Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. Branch Office: Office No. 704/705, Modi Plaza, Opp - Laxminarayana Theatre, Mukund Nagar, Satara Road, Pune 411037.

SJ CORPORATION LIMITED

CIN : L22199MH1981PLC452533
Reg. Office: 201, Shyam Bungalow, 199/200, Pushpa Colony, Fatimadevi School Lane, Manchubhai Road, Malad (E), Mumbai, Maharashtra, India - 400097.
Tel: 022-35632252; Email Id: sjcorporation@yahooc.com; Website: www.sjcorp.in

NOTICE OF POLLS (E-VOTING)

NOTICE is hereby given pursuant to and in compliance with the provisions of Sections 110 and 108 of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, General Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof) for the time being in force and as amended from time to time), approval of the Members of the Company is being sought for the following Special Resolutions by way of Postal Ballot through remote e-voting process only ("remote e-voting") set out in the Notice of Postal Ballot dated Saturday, 30th May, 2026. In compliance with MCA Circulars, the Company has sent the Notice only through electronic mode, only to those members whose names appear in the Register of Members or the List of Beneficial Owners, as received from National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) (in demat form) and with M/s. MUFJ Intime India Pvt. Ltd the Registrar & Transfer Agent ("RTA") (in physical form) as on 29th May, 2026 ("Cut-off date"). Only those Members whose names are appearing in the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-off date shall be eligible to cast their votes through postal ballot by remote e-voting facility. The communication of the assent or dissent of the Members would only take place through

PUBLIC NOTICE

The Public are hereby informed at large that my clients Mr. Aslam Aladakh Khan Malik and Mr. Malik Sarfarazuddin Aladakh Khan are the Lessees cum owners of the property mentioned in the Schedule herebelow having undivided right, title and interest in the said property.

It is hereby being brought to the notice of the General Public that the said property forms part of the subject matter of Suit No. 245 of 2023 pending before the High Court of Judicature at Bombay.

The Public are hereby informed that my client has filed a Lis Pendens in respect of the said property with the Office of the Sub-Registrar, Andheri No. 4, Mumbai Suburban District, Bandra, BDR-15 under Serial No. 13221/2024 and thereby no transaction in respect of the Suit Property can be transferred, alienated or otherwise dealt with, without the express consent of my clients in writing.

The Public are hereby notified that any person or persons transacting, negotiating or otherwise dealing with the property hereinbelow mentioned, without the express consent of my clients in writing, shall do so purely at their own cost and consequence and shall bear the risk of civil and criminal action in doing so.

SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of land or ground bearing Plot No. 3 C.T.S. No. B/593/3 (Old Survey No. 321) Situated at Hill Road, Bandra, Mumbai adjoining about 765 sq. Yards equating to 632.8 sq. Mts. And in which was built the building known as "Gulnar".

Place: Mumbai Date: 3rd June, 2026

IVOR PETER D'CRUZ Advocate, High Court, Bombay "Prospect Chambers Annex", Room No. 41, Third Floor, Pitha Street, Fort, Mumbai 400 001. Mob. No. 9822555976 Email: stephd.cruz@gmail.com

State Bank of India एसएआरबी टाणे: ११६९०: स्ट्रेट असेट रिक्लव्ही शाखा, पहिला मजला, प्लॉट क्रमांक ए-११२, सकल क्रमांक २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, टाणे (पश्चिम) X०६ ६०X. ईमेल आयडी: sbi.11697@sbil.co.in

स्थावर मिल्कतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना | जोडपत्र - IV-ए (नियम ८(६) चे पतक पहा)

सिक्विरिटी इंस्टीट (एफकोसॅमॅट) रुस, २००२ च्या नियम ८(६) च्या परंतुकासह वाचत सिक्विरिटीयोजन अँड रिक्लव्हीशन ऑफ फायनान्सीअल असेट्स अँड एफकोसॅमॅट ऑफ सिक्विरिटी इंस्टीट अँड, २००२ अंतर्गत स्थावर मालाच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि जमीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, स्टेट बँक ऑफ इंडिया, ता.गोवा धनको यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कब्जात घेतलेल्या ता.गोवा धनकोकडे गहाण/भाड्यास असलेली खाली नमूद केलीली स्थावर मिल्कतीची ई. पंकाज संभाजी पटेल यांच्याकडून ता.गोवा धनकोची असलेल्या १०.०१.२०२४ रोजीस रु. २९,५२,९१४.००/- (रुपये एकाशती लाख बावन्न हजार एको चौथ्याच फक्त) सह त्यावरील पुढील व्याज, अनुगामीक खर्च आणि परिष्काराच्या सुवर्णवर्ती १०.०१.२०२६ रोजीस "जे आहे जेथे आहे", "जे आहे जेथे आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" तत्वावर विकली जाईल.

Table with 4 columns: मिल्कतीचे तपशील, राखीव किंमत (रु. मध्ये), इतरांना अगम्य रक्कम (रु.), बायो वाढीची रक्कम (रु.).

विक्रीच्या पत्रालिकावर अटी आणि शर्तीसाठी कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, ता.गोवा धनकोची वेबसाइट मध्ये दिलेली लिंक वाचणी <https://sbi.bank.in>, <https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/auction-notices/sarfaa-and-others> and <https://banknet.com> आणि <https://banknet.com>, किंवा संपर्क: श्री. प्रणय टाकर, सीएलओ मोबा क्र. ७०८७४३८९९९ आणि श्री. हर्षद अलनगर, सीसीओ मोबा क्र. ९८३३५५२२२६

दिनांक: ०३.०६.२०२६ दिनांक: ०३.०६.२०२६

प्रणय टाकर मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

JM Financial

जेएम फायनान्शियल असेट रिक्लव्हीशन कंपनी लिमिटेड

संपर्क व्यक्ती: १. परमल फायनान्स लि. - ०२२-६९४२४४४, राधा ओझा - ०२२-६२२४ १६७६ वेबसाइट - www.jmfinancial.com ई-लिलाव विक्री सूचना - त्यानंतरची विक्री

परमल फायनान्स अँड हॉल्डिंग फायनान्स लि. ने जेएमएफआरसी-आरएच - ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून निवडण्यात आले आहे. (यानंतर अभिहस्तानीकी असा उद्देश) च्या नव दिनांक मार्च २९, २०२३ रोजीच्या अभिहस्तान कराराद्वारे ("अभिहस्तान करार") सिक्विरिटीयोजन अँड रिक्लव्हीशन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एफकोसॅमॅट ऑफ सिक्विरिटी इंस्टीट अँड, २००२ ("सर्फीसीटी एअर") च्या कलम ५(१)(बी) अंतर्गत त्यावरील वेंचणे, नामाधिकार आणि हितसंबंधासारखी त्याची निर्माण केल्या जाणाऱ्या हितसंबंधांवर एकत्रित कर्जाचे संघ (खाली नमूद करार) अभिहस्तानिक केले आहे. सदर एकत्रित करारात वेंचणे, नामाधिकार आणि हितसंबंधासारखी त्याची निर्माण केल्या जाणाऱ्या हितसंबंधांवर एकत्रित कर्जाचे संघ (खाली नमूद करार) अभिहस्तानिक केले आहे. सदर एकत्रित करारात वेंचणे, नामाधिकार आणि हितसंबंधासारखी त्याची निर्माण केल्या जाणाऱ्या हितसंबंधांवर एकत्रित कर्जाचे संघ (खाली नमूद करार) अभिहस्तानिक केले आहे. सदर एकत्रित करारात वेंचणे, नामाधिकार आणि हितसंबंधासारखी त्याची निर्माण केल्या जाणाऱ्या हितसंबंधांवर एकत्रित कर्जाचे संघ (खाली नमूद करार) अभिहस्तानिक केले आहे.

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की, श्री. राजेंद्र रामनाथ मानकार, शुती - सागर सीएचएस. लि. चे सदस्य, यांचा पत्ता त्याची निव्यानंद मार्ग, ओल्ड पोलिस कार्ड्स, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९ येथील सोसायटीच्या इमारतीत असून, त्यांची कोणतेही नामनिर्देशन न करता त्यांचे दिनांक २०-११-२०२३ रोजी निधन झाले. सोसायटी याद्वारे कायदेशीर वारस आला वारसादार किंवा इतर दावेदार / हक्कदार किंवा हक्कदारांकडून, सदर सोसायटीच्या भागभांडवल / मालमतेतील मृत सदस्याचे वारसा व हितसंबंध हस्तांतरित करण्याबाबत त्यांच्या व/वा हक्कांच्या समर्थनास अशा कागदपत्रांच्या प्रती व इतर पुल्यांसह, या सूचनांच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत, शुती-सागर सीएचएस. लि., स्वामी निव्यानंद मार्ग, ओल्ड पोलिस कार्ड्स, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९ येथे स्थित मालमतेमधील मृत सदस्याच्या शेअर्स व हितसंबंध हस्तांतरणासाठी दावे व हक्कांची मागवत आहे. वरील नमूद झाल्यावधीत कोणत्याही हक्कांची प्राप्त न झाल्यास, सोसायटीला सोसायटीच्या प्राधिकृताने सोसायटीच्या मालमतेतील मृत सदस्याचे शेअर्स व हितसंबंध हस्तांतरणासाठी सोसायटीला प्राप्त होणाऱ्या हक्कांची, असल्यास, सोसायटीच्या प्राधिकृताने हस्तांतरण हाताळण्या जातील. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविभागीय प्रत, दावेदार / हक्कदार यांच्या पाहणीसाठी, या सूचनांच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून त्यांच्या मुदत सामाजीच्या दिनांकापर्यंत, सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेला, सोसायटीच्या कार्यालयीन / सोसायटीच्या सचिवांकडे उपलब्ध आहे. दिनांक: ०२-०६-२०२६

जाहीर सूचना

याद्वारे लोक, कंपनी, संघ, प्राधिकरणे, संस्था आणि सर्वसामान्य जनतेस सूचित करण्यात येते की मी मुंबई उन्मत्त विक्रीसाठी कुला तालुक्यातील देवनाग गाव येथील सीटीएस क्र. ३५५, ३५५/१, ३५५/२ आणि ३५६ असलेल्या ३५४.७० चौरस मीटर मोठ्यामतीत जमिनीच्या हक्काची चौकशी करित आहे, जी (१) श्री. विनायक साठे, (२) श्री. सेंट. एम. टाकर, (३) श्री. रामगोपाल सामर्थ्या, (४) श्री. व श्रीमती रामगोपाल सतदेवी सामर्थ्या, (५) श्री. विनायक साठे, (६) श्री. राजेंद्र चामन बेदी, (७) श्री. विलास चामन बेदी, (८) श्री. जयवंत बी. केणी, (९) श्रीमती संगिता रत्नकर बेदी, (१०) श्रीमती रजनी रत्नकर बेदी आणि (११) श्री. विद्याधर यशवंत टाकरे व श्रीमती रजनी विद्याधर टाकरे यांच्या मालकीची असून, त्यांच्या सर्व हक्क, मालकीहक्क व हितसंबंधांवर मुंबई उन्मत्त विक्रीसाठी कुला तालुक्यातील देवनाग गाव येथील सीटीएस क्र. ३५५, ३५५/१, ३५५/२ आणि ३५६ असलेल्या ३५४.७० चौरस मीटर मोठ्यामतीत जमिनीच्या हक्कावर करणारा अला होता आणि अला ती फर्म: मालकांबरोबर एक करार निष्पादित करणारा आहे. सदर मिल्कतीच्या विक्री, विक्री कर, गहाण, देवणाग गाव, भेट, विभाजन, धारणाधिकार, भार, भांडवल, देवणाग, वासा, विरवस व्यवस्था, सुधुमग हक्क, भोगादर किंवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही आघेव आणि/किंवा दावा, हक्क, मालकीहक्क आणि/किंवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीने तो दावा लेखी स्वरूपात, त्यासंबंधीच्या कागदापत्रांसह, या सूचनांच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खाली सही करणाऱ्यास कळवावा, तेने न केल्यास अशा व्यक्ती, कंपनी, फर्म, प्राधिकरणे, संस्था आणि जनतेचे दावे त्याम केल्या जातील आणि/किंवा सोडून दिलेले मान्ये जातील. सूचक: मुंबई दिनांक: ०३/०६/२०२६

ई-लिलाव विक्रीसाठी तारीख: २३-०६-२०२६, स. ११.०० ते दु. ०१.०० (प्रायची ५ मिनिटांच्या अग्रपत्र वितरानंतर).

विक्रीच्या पत्रालिकावर अटी आणि शर्तीसाठी कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, ता.गोवा धनकोची वेबसाइट मध्ये दिलेली लिंक वाचणी <https://www.jmfinancial.com/Home/AssetsForSale> आणि <https://www.bankauction.in> मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. कर्जदार/हस्तांतर/गहाणपत्रदार यांना सर्फीसीटी अँड अंतर्गत १५ दिवसांची सांख्यिकी विक्री सूचना

वरील नमूद कर्जदार/हस्तांतर/गहाणपत्रदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपूर्वी उपलब्ध व्याजसह संपूर्ण कलम १३(२) मध्ये नमूद केलीली रक्कम कर्जासाठी याद्वारे सूचित करण्यात येते आहे. कर्ज देणे/हस्तांतर/गहाणपत्रदार किंवा कर्जावर देणारे आणि उचित थक्काची किंमत असल्यास कर्जदार/हस्तांतर/गहाणपत्रदार यांना आणि खर्चासह वसूल करण्यात येईल. दिनांक: जून ०३, २०२६, दिनांक: मुंबई सही/ (प्राधिकृत अधिकारी), (आरएच - ट्रस्ट)

SONATA SOFTWARE The Modernization Engineering Company सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड (कंपनी) द्वारे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण, हस्तांतरण आणि प्रस्ताव) नियम, २०१६ (नियम) सहाय्यता कंपनी कायदा, २०१३ ("अभिनिवम") च्या कलम १२४(ब) च्या तरतुदी आणि त्यामध्ये केलेल्या सुधारणांसह, याद्वारे सूचना देण्यात येते की, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये घोषित केलेला अंतिम लाभांश जो सलग सात वर्षे द्यावा असा सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड ("कंपनी") द्वारे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या ("आयईपीएफ प्राधिकरण") हस्तांतरित केले जाईल आणि उपरोक्त लाभांश खालील अंतिम समभागा परिणामी सप्टेंबर, २०२६ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणकडे हस्तांतरित केले जातील.

नियमांमध्ये नमूद केलेल्या विविध आवश्यकतांचे पालन करून, सदर नियमांनुसार योग्य कारवाई करण्यासाठी कंपनी आणि तिचे बँककडून आणि शेअर हस्तांतर एअट ("आरटीए") ने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या संप्रेषण केले आहे ज्यांचे समभाग आयईपीएफ प्राधिकरणकडे हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत. आणि अशा भागधारकांचे तपशील कंपनीच्या वेबसाइट <https://www.sonata-software.com/about-us/investor-relations> वर अपलोड केले आहेत. गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि प्रस्ताव) नियम, २०१६ (नियम) सहाय्यता कंपनी कायदा, २०१३ ("अभिनिवम") च्या कलम १२४(ब) च्या तरतुदी आणि त्यामध्ये केलेल्या सुधारणांसह, याद्वारे सूचना देण्यात येते की, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये घोषित केलेला अंतिम लाभांश जो सलग सात वर्षे द्यावा असा सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड ("कंपनी") द्वारे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या ("आयईपीएफ प्राधिकरण") हस्तांतरित केले जाईल आणि उपरोक्त लाभांश खालील अंतिम समभागा परिणामी सप्टेंबर, २०२६ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणकडे हस्तांतरित केले जातील.

नियमांमध्ये नमूद केलेल्या विविध आवश्यकतांचे पालन करून, सदर नियमांनुसार योग्य कारवाई करण्यासाठी कंपनी आणि तिचे बँककडून आणि शेअर हस्तांतर एअट ("आरटीए") ने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या संप्रेषण केले आहे ज्यांचे समभाग आयईपीएफ प्राधिकरणकडे हस्तांतरित केले जाण्यास पात्र आहेत. आणि अशा भागधारकांचे तपशील कंपनीच्या वेबसाइट <https://www.sonata-software.com/about-us/investor-relations> वर अपलोड केले आहेत. गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि प्रस्ताव) नियम, २०१६ (नियम) सहाय्यता कंपनी कायदा, २०१३ ("अभिनिवम") च्या कलम १२४(ब) च्या तरतुदी आणि त्यामध्ये केलेल्या सुधारणांसह, याद्वारे सूचना देण्यात येते की, आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये घोषित केलेला अंतिम लाभांश जो सलग सात वर्षे द्यावा असा सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड ("कंपनी") द्वारे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणाच्या ("आयईपीएफ प्राधिकरण") हस्तांतरित केले जाईल आणि उपरोक्त लाभांश खालील अंतिम समभागा परिणामी सप्टेंबर, २०२६ मध्ये आयईपीएफ प्राधिकरणकडे हस्तांतरित केले जातील.

मंगल कुलकर्णी कंपनी सचिव, अनुराज अघिकारी आणि मुकुंद-कायदा

तारीख: ३ जून, २०२६ दिनांक: बंगलूर

KEYNOTE किनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड नों. कार्यालय: दी रुबी, २ वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८.

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंटमध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतर

ही सूचना कंपनी अभिनिवम, २०१३ ("अभिनिवम") च्या कलम २१४(६) च्या तरतुदी सह वाचता निगम व्यवहार मंत्रालय (एससीई) ने जारी केलेले इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्झॅक्ट अँड रिपोर्ट) रुस, २०१६ ("रुस") व त्याच्या त्यावरीलच्या दुसऱ्या यास अनुसरून प्रकाशित केले आहे. रुसमध्ये साक्षात्कारित केले जाते की, त्यांच्या नावात नोंदवलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपरधन्य समजली जातील. भागधारकांनी याद्वारे घ्याव्यात ठेवावे की, कंपनीने इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड ऑथॉरिटी ("आयईपीएफ") अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक पावले घ्यावेत. भागधारकांनी घ्याव्यात ठेवावे की, त्यांच्या नावात नोंदवलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपरधन्य समजली जातील.

संबंधित भागधारकांनी घ्याव्यात ठेवावे की, त्यांच्या नावात नोंदवलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपरधन्य समजली जातील. भागधारकांनी याद्वारे घ्याव्यात ठेवावे की, कंपनीने इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड ऑथॉरिटी ("आयईपीएफ") अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक पावले घ्यावेत. भागधारकांनी घ्याव्यात ठेवावे की, त्यांच्या नावात नोंदवलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपरधन्य समजली जातील. भागधारकांनी याद्वारे घ्याव्यात ठेवावे की, कंपनीने इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रॉटेक्शन फंड ऑथॉरिटी ("आयईपीएफ") अकाऊंटमध्ये हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक पावले घ्यावेत. भागधारकांनी घ्याव्यात ठेवावे की, त्यांच्या नावात नोंदवलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द होतील आणि अपरधन्य समजली जातील.

सही/ वित्तिय सुवर्ती व्यवस्थापकीय संचालक (सीआयएन-००००४३१)

दिनांक: मुंबई २ जून, २०२६

भारत सरकार वित्त मंत्रालय एमटीएनएल भवन, २ रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई. मनीय कर्ज वसुली न्यायाधिकरण - 1, मुंबई च्यासमोर

वसुली कार्यवाही क्र. २० सन २०२४ मुदत दिनांक: ०३.०६.२०२६

श्री. विनायक विष्णु पाटोळे आणि अन्य

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. जयंती विनायक पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३

श्री. विनायक विष्णु पाटोळे, रास्ता येथे खोली क्र. १०५, १/बी, नटवर पारख कॅम्पाऊस, धाककोर मानवुड लिंक रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई-४०००४३</